

केंद्रिय माहितीचा अधिकार अधिनियम २००५
कलम ४ (१) (ब) मधील १७ बाबींवरील महिती (२००६)

कलम ४ (१) (b) (i)

सहसंचालक (उच्च शिक्षण) मुंबई विभाग कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल

कार्यालयाचे नांव - सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई विभाग, मुंबई

पत्ता - एलफिन्स्टन तंत्र विद्यालय आवार, ३ महापालिका,
धोबीतलाव, मुंबई ४०० ००१

कार्यालय प्रमुख - सहसंचालक

वेबसाईट - www.jdhemumbai.org.in

शासकीय विभागाचे नांव - उच्च व तंत्रशिक्षण विभाग

विशिष्ट कार्ये - } मुंबई विभागातील उच्च शिक्षण विषयक कार्ये
} ध्येय धोरणे तसेच कामाचे विस्तृत स्वरूप

विभागाचे ध्येय धोरण - } याबाबतची
} माहिती सोबतच्या विषय सूचित

सर्व संबंधित कर्मचारी - } दर्शविण्यात आलेले आहे.

कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळा - ०२२ २२६५६६०० २२६९९५२८
कार्यालयीन वेळ - सकाळी ९.४५ ते
संध्याकाळी ६.१५ पर्यंत

साप्ताहिक सुटी व विशिष्ट सेवेसाठी - सर्व शनिवार व रविवार
या दिवशी साप्ताहिक सुटी.

सहसंचालक ,उच्च शिक्षण, मुंबई विभागातील विषयांचे कार्यासन निहाय वाटप

कार्यासन	विषय
आस्थापना	सेवापुस्तके अदययावत करणे, वेतननिश्चीती करणे, वार्षिक वेतनवाढी मंजुर करणे, घरबांधणी अग्रिमांचे लेखे ठेवणे व त्यांच्या वसुलीवर नियंत्रण ठेवणे. विभागातील - सहसंचालक कार्यालय, शासकीय महाविद्यालये, विद्यार्थी वसतीगृहे येथील गट- कव गट- ड संवर्गातील कर्मचा-यांची आस्थापना विषयक कामे उदा. विभागीय नियंत्रण , सेवापुस्तक, रजा, पदोन्नती, वेतन निश्चिती, वार्षिक वेतनवाढ , सेवा निवृत्ती विषयक बाबी.
अनुदान/वेतने	विभागातील मुंबई व एस एन डी टी विद्यापीठ व अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मासिक वेतन विषयक कार्यवाही , पदनिश्चिती, वेतन निश्चीती, कार्यभार निर्धारण, अनुदान निर्धारण करणे , ना हरकत प्रमाणपत्र , वैद्यकीय देयके , अंदाजपत्रक , निरीक्षण अहवाल व महालेखापाल आक्षेप पूर्तता.
भ.नि.नि	मुंबई व एस एन डी टी विद्यापीठ व अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे भनिनि लेखे सांभाळणे , परतावा , नापरतावा अग्रीम व अंतिम प्रदान मंजूर करणे, भनिनि वार्षिक लेखा चिठ्ठी देणे.
से.नि.वे.	शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची से.नि.वे. विषयक प्रकरणे मा. महालेखापाल यांचेकडे शिफारीत करणे , से.नि. अंशराशीकरण व उपदान अदा करणे , से.नि.वे. विषयक इतर बाबी सांभाळणे उदा. सेवाखांड.
विद्यापीठ	नविन महाविद्यालये /विद्याशाखा /विषय/तुकड्या या संदर्भातील विद्यापीठाने शिफारशीत केलेले प्रस्ताव मा संचालकांकडे पाठविणे , कायम विना अनुदानीत विषयांना नैसर्गिक विस्तार वाढी अंतर्गत मान्यता देणे, विद्यापीठ कर्मचा-यांच्या संदर्भातील वेतन निश्चीती, वैद्यकीय देयके इ. कामे करणे, सांख्यिकीय माहिती संकलीत करणे, नॅक विषयक बाबी सांभाळणे.
लेखा	सहसंचालक कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांची मासिक वेतन देयके मंजूर करणे, कार्यालयीन खर्चाचे अंदाज पत्रक व मासिक अहवाल तयार करणे, बँक विषयक सर्व कामे पूर्ण करणे
आवक/जावक	विभागातील सर्व अशासकीय महाविद्यालये / विद्यापीठ संदर्भातील या कार्यालयाकडे योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर होणा-या सर्व प्रकरणांची नोंद आवक /जावक मध्ये ठेवणे.

कलम ४ (१) (b) (i)
विभागाचा प्रारूप तक्ता

विभागाचे सहसंचालक	अपिलीय अधिकारी	जन माहिती अधिकारी	सहायक जन माहिती अधिकारी
डॉ.सोनाली रोडे सहसंचालक	डॉ.सोनाली रोडे सहसंचालक ८२०८६६२६८३/ ७६२०२२२८७२	श्री.विलास सकपाळ अधीक्षक ९८६९१११३९०	श्री.किरण गिजे वरिष्ठ लिपिक ९९६७८३५१२२

कलम ४ (१) (b) (i i)

सहसंचालक (उच्च शिक्षण) मुंबई विभाग , मुंबई (खुदद) मधील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी
यांच्या अधिकारांचा तपशील

अ.क्रं.	पदनाम	अधिकार - आर्थिक	कोणत्या कायद्या/नियम/ शासन निर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
०१	सहसंचालक उच्च शिक्षण मुंबई विभाग	अनुदान मंजूर करणे, वैद्यकीय देयके, शिष्यवृत्ती , रजा राखीकरण , सेनिवे मंजूर करणे , कार्यालयातील मासिक वेतन पारित करणे	शा.नि.क्र.युएसजी-१४९३/ (२६) मार्श-२ दि १७.५.१९९४	मा.सचिव (उशि)/ संचालक यांचे निर्देशानुसार अंमलबजावणी

अ.क्रं.	पदनाम	अधिकार-प्रशासकीय	कोणत्या कायद्या/नियम/ शासन निर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
०१	सहसंचालक उच्च शिक्षण मुंबई विभाग	प्रादेशिक विभाग प्रमुख (मुंबई, मुंबई उपनगर)	शा.नि.क्र.युएसजी-१४९३/ (२६) मार्श-२ दि १७.५.१९९४	मा.सचिव (उशि)/ संचालक यांचे निर्देशानुसार अंमलबजावणी
०२	प्रशासन अधिकारी मुंबई विभाग	अनुदान निर्धारण , सेनिवे, भनिनि व वेतन निश्चीती	शा.नि.क्र.युएसजी-१४९३/ (२६) मार्श-२ दि १७.५.१९९४	मा.सचिव (उशि)/ संचालक यांचे निर्देशानुसार अंमलबजावणी

कलम ४ (१) (b) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चीत करून कार्यपद्धतीचे प्रकाशन

कामाचे स्वरूप	<ul style="list-style-type: none"> - शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम, अधिनियम , शासन निर्णय , परिपत्रके , कार्यालयीन आदेश, अधिसूचना इत्यादी नुसार देण्यात आलेल्या प्रशासकीय तसेच वित्तीय प्राधिकारानुसार विभागातील कामकाज चालविले जाते. 			
संबंधित तरतूद	<ul style="list-style-type: none"> - सर्वसाधारणपणे निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण सहसंचालक व प्रशासन अधिकारी यांचे स्तरावर करण्यात येते. तसेच जबाबदारीचे उत्तरदायित्व प्रकरण हाताळणा-या सर्व संबंधितांवर निश्चीत करण्यांत येते. प्रकरणपरत्वे काही प्रकरणे, धोरणात्मक बाबी त्यासाठी विहित केलेल्या वेगवेगळ्या प्राधिकार / तरतुदीनुसार शिक्षण संचालक व मंत्रालयीन विभाग सर्वसाधारण प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित लिपीक/प्रशासन अधिकारी / सहसंचालक प्रकरणपरत्वे तीन स्तर निश्चीत करण्यात आले आहेत. 			
अधिनियमांचे नाव	<ul style="list-style-type: none"> - महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम -२००५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा इतर मागासवर्ग यामधील व्यक्तीसाठी लोकसेवामधील व पदांमधील रिक्त जागांच्या आरक्षणाकरीता आणि तत्संबंधित व तदनुषंगिक बाबीसाठी. 			
नियम	<ul style="list-style-type: none"> - मंत्रालयीन अनुदेश गोपनिय कागदपत्रांची हाताळणी, विभागांनी पाळावयाची कार्यपद्धती. 			
शासन निर्णय	<ul style="list-style-type: none"> - वरिल नियमांतर्गत तसेच प्रशासकीय सुधारणातर्गत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश. 			
परिपत्रके कार्यालयीन आदेश	<ul style="list-style-type: none"> - मा संचालक , उशि , म.रा. पूणे यांची परिपत्रके - 			
अ.क्रं.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
			वरील प्रमाणे	

कलम ४(१)(b)(iv) नमुना (अ)
नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक)

अ.क्रं.	काम / कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
०१	अनुदान निर्धारण	(मुंबई, मुंबई उपनगर) जिल्ह्यातील एकूण अनुदानित १०० महाविद्यालये	--	सदर बाब मा. महालेखापाल यांच्या निरीक्षणास अधीन
०२	भ.नि.नि.	विभागातील एकूण शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांचे भनिन लेखे अद्यावत ठेवणे व अग्रीम /अंतीम देयके मंजूर करणे. वार्षिक लेखा चिठ्ठी देणे.	--	--
०३	सेनिवे	सेवा निवृत्ती वेतन मंजूरी विषयक सर्व कार्यवाही	--	मा . महालेखापाल यांच्या मंजूरीस अधीन राहून अंमलबजावणी
०४	शिष्यवृत्ती व शैक्षणिक सवलती	(मुंबई, मुंबई उपनगर) जिल्ह्यातील पात्र शिष्यवृत्ती धारकांबाबत शिष्यवृत्ती वाटपाबाबत व अभिलेखे सांभाळणे बाबत आवश्यक सर्व कार्यवाही.	शासनाने मंजूर केलेल्या तरतूदीच्या शंभर टक्के	--

कलम ४(१)(b)(iv) नमुना (ब)

कामाची कालमर्यादा

प्रत्येक कामाची कालमर्यादा

अनु .क्र.	काम / कार्य	दिवस/तास पुर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
०१	शासन व संचालक यांचेकडील तात्काळ स्वरूपातील प्रकरणे , सेवा निवृत्ती ना-हरकत प्रमाणपत्र, चर्चासत्रे व परिषदांसाठीची परवानगी, प्रयोगशाळांसाठी आवश्यक अल्कोहोल स्पिरीट खरेदीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, सेवा निवृत्ती प्रकारणात प्रतिस्वाक्षरी विमा हक्क बाबी विषयक प्रमाणत्रावर प्रतिस्वाक्षरी , आस्थापनेवरील कर्मचायांना वेतन प्रमाणपत्र देणे . शासन प्रतिनिधी उपस्थितीसाठी अनुमती	०७ दिवस	संबंधित लिपीक	प्रशासन अधिकारी/ सहसंचालक
०२	पद भरण्यासाठी शासन निर्णयास अधीन राहून ना- हरकत प्रमाणपत्र अदा करणे, विविध महाविद्यालयातील निवड समितीत शासन प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणे. शासकीय / अशासकीय पत्र व्यवहार पूर्ण करणे. तारांकित / अतारांकीत प्रश्न व लक्षवेधी सूचनांसाठी अभिप्रायासह माहिती सादर करणे. तक्रार निवारण विषयक प्रकरणे माहिती अधिकारा अंतर्गत अपीलीय सुनावणी घेणे. इबीसी वसतीगृह प्रवेश यादी जाहीर करणे अनुकंपा नियुक्ती प्रस्ताव अग्रेषित करणे, अर्जित रजा मान्यता, पीएच.डी. अनुषंगिक लाभ मंजूर करणे, मासिक खर्च अहवाल , भनिनि रक्कमा वर्ग करणे	७ दिवस		

अनु .क्र.	काम / कार्य	दिवस/तास पूर्ण करण्यासाठी	जबाबदारी अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
०३	अशासकीय महाविद्यालयीन व अकृषी विद्यापीठे महाविद्यालयीन वेतन मंजूरी , शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांची भविष्य निर्वाह निधीतून अग्रीम रक्कम मंजूर करणे, भनिनि वार्षिक चिठ्ठी देणे, वेद्यकीय देयक मान्यता , वेतन निश्चीती / स्थान निश्चीती ,अश्वासित प्रगती योजना विषयक प्रकरणे मंजूर करणे , सेवाखंड क्षमापीत करणे, अनुदान निर्धारण अहवाल मान्य करणे, वरिष्ठांच्या निर्देशानुसार चौकशी करून अहवाल सादर करणे , न्यायालयीन प्रकरणे , महालेखापाल आक्षेपांची पुरता , शिष्यवृत्ती व सवलती , तसेच वरिष्ठांच्या निर्देशानुसार चौकशी करून अहवाल सादर करणे.	१५ दिवस		
०४	शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनुज्ञेयतेस मंजूरी ,अशासकीय महाविद्यालयांच्या परवानगी, नूतनीकरण व विस्ताराच्या प्रस्तावांची छाननी करून शिफारस करणे , नवीन विद्याशाखा /तुकड्या/विषय सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावांना छाननी करून शिफारशीत करणे, अनुदान निकष पूर्ण करणा-या विना अनुदानित महाविद्यालयांना /विद्याशाखा /तुकड्या यांना अनुदानावर आणण्यासाठी शिफारस करणे, भनिनि अंतीम प्रस्तावास मान्यता देणे, शिक्षक/शिक्षके तर सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे तपासून महालेखापालांकडे अग्रेषित करणे, माहिती अधिकार २००५ अंतर्गत सर्व प्रकरणे हाताळणे.	०१ महिना		

कलम ४(१)(b)(v) नमुना (अ)
कामाशी संबंधित नियम / अधिनियम

अनु क्रं	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्षे	अभिप्राय असल्यास
अ. केंद्र शासनाची प्रकाशने			
निरंक			
ब. महाराष्ट्र विधानमंडळाची प्रकाशने			
निरंक			
क. राज्य शासनाची सामान्य प्रशासन विभागाची प्रकाशने /नियम/अधिनियम			
१.	महाराष्ट्र शासन कार्यान्वयावली व त्यान्वये दिलेले अनुदेश	६ मार्च १९९० पर्यंत सुधारात	
२	कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका		
३	महाराष्ट्र लोकसेवा आयोग (सदस्य व कर्मचारी) (सेवेच्या शर्ती) विनिमय	१९७१ १९९४ची आवृत्ती	
४	महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम	१९७९	
५	महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपौल) नियम	१९७९	
६	विभागीय चौकशी नियमपुस्तीका (चौथी आवृत्ती)	१९९१	
७	महाराष्ट्र राजभाषा अधिनियम	१९६४	
८	महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी नियम	१९९८	
९	महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम	१९७१	
१०	मागासवर्गीयांना शासन सेवेतील सवलती व आरक्षण	पुनर्मुद्रित संटेबर १९९२	
ड . वित्त विभागाने विहित केलेले खालील नियम			
१	महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती)नियम	१९८१	
२	महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी,स्वीयेतर सेवा इ) नियम	१९८१	
३	महाराष्ट्र नागरी सेवा (रजा)नियम	१९८१	
४	महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन)नियम	१९८१	
५	महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन)नियम	१९८२	
६	महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम	१९८४	
७	महाराष्ट्र अर्थसंकल्पीय नियमपुस्तीका	द्वारी आवृत्ती ८७	
८	महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम	१९६५	
९	वित्तीय नियम	१९६५	
१०	म.ना.से. प्रवास भत्ता नियम	१९८१	
११	महाराष्ट्र विद्यापीठ कायदा	१९९४	
१२	प्रमाणसंहिता	१९८५	
१३	महाराष्ट्र नागरी भविष्य निर्वाह निधी नियम		

इ . सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेले अन्य नियम/अधिनियम			
१	आरक्षण कायदा	जाने .२००४	
२	अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम	२००५	
३	छोटे कुटुंब राखण्याबाबतची अधिसूचना	२८मार्च २००५	
४	महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन)नियम	१९८२	
५	माहितीचा अधिकार कायदा / नियम	२००५	
फ . इतर प्रकाशने / नियम			
१.	मुंबई नागरी सेवा (वर्गीकरण व सेवाभरती) नियम	१९३५	
२.	शासन निर्णय क्रं एनजीसी-१२७७-१२२१६६/बत्तीस (सेल) दि .२१.९.१९७७ नुसार वेतन अदा करणे.	----	
३	शासन निर्णय क्रं एनजीसी-१२७९-१५७७९६/पंचवीस दि ३.१०.७९ नुसार वेतन व वेतनेतर अनुदानाचे निर्धारण	----	
४	शासन निर्णय क्रं एनजीसी-१२८०-१५०१६३/बत्तीस (सेल) दि .२२.२.१९८० व २६.८.९९ नुसार शिक्षकेतर पदांना मान्यता देणे	----	
५	शासन निर्णय दि १.६.१९८१ ,२७.२.१९८९ व दि .११.१२.९९ मधील सुचनांनुसार शिक्षक पदांना मान्यता देणे.	----	
६	बिंदू नामावली/ आरक्षण शासन परिपत्रक दिनांक ५/११/२००९		
७	सहसंचालक, प्रतिनिधी देणे.		

कलम ४(१)(b)(v) नमुना (ब)
कामांशी संबंधित शासन निर्णय

अनु . क्रं.	शासन निर्णयानुसार दिलेले विषय	शासन निर्णय क्रमांक व तारीख	अभिप्राय असल्यास
१	अनुदान निर्धारण , कार्यभार वेतन निश्चीती , सेवा निवृत्ती वेतन,भविष्य निर्वाह निधी , वेतन वाटप.		

कलम ४(१)(b)(v) नमुना (क)
कामांशी संबंधित परिपत्रके

अनु . क्रं.	शासन पत्रकानुसार दिलेले विषय	परिपत्रक क्रमांक व तारीख	अभिप्राय असल्यास
१	अनुदान निर्धारण , कार्यभार वेतन निश्चीती , सेवा निवृत्ती वेतन,भविष्य निर्वाह निधी , वेतन वाटप.	कलम ४(१)(b)(v) नमुना अ नुसार सर्व	

कलम ४(१)(b)(v) नमुना (ड)
कामांशी संबंधित कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परिपत्रके

अनु . क्रं.	विषय	क्रमांक व तारीख	अभिप्राय असल्यास
निरंक			

कलम ४(१)(b)(v) नमुना (इ)
विभागातील उपलब्ध दस्तऐवजांची यादी

अनु.क्रं.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती/पदनाम	व्यक्तीचे ठिकाण/उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास
	नस्ती/नोंद वहया अभिलेख	अनुदान निर्धारण भनिनि, सेनिवे		

कलम ४(१)(अ)(vi)
सहसंचालक ,उच्च शिक्षण , मुंबई विभागामध्ये उपलब्ध दस्तऐवजांची यादी

अनं.क्र.	विषय	दस्ताऐवजाचा प्रकार नस्ती/मस्टर/नोंदपुस्तक /क्हाऊचर इ.	प्रमुख बाबीचा तपशिलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
	विभागाच्या विषय सूचीप्रमाणे असणारे सर्व विषय	प्रत्येक माहिती अधिकायाकडे सोपविलेल्या कामकाजानुसार त्यांच्या विषयाशी संबंधित नस्त्या , नोंदपुस्तके, हजेरीपट, स्थायी आदेशांचे संकलन , निवडनस्ती इ. या स्वरूपात ठेवण्यात येतात.	कलम ४(१)(ब)(v) नमुना <u>(अ)</u> मध्ये नमूद केलेल्या कामाशी संबंधित नियम / अधिनियम व या विभागाकडून वेळोवेळी वरिष्ठ स्तरावरून घेतलेल्या अनुषंगाने केलेली अंमलबजावणी	कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तीका मधील प्रकारण क्रं ११ मधील मुद्दा क्रं .९३ नुसार नस्तीच्या वर्गीकरणाच्या आदेशानुसार अ वर्ग (कायम) ब वर्ग (३०वर्षापर्यंत) क वर्ग(५ वर्षापर्यंत) ड वर्ग (१ वर्षापर्यंत) यामध्ये दस्तऐवज विभागले जातात. तसेच त्या पुस्तिकेतील मुद्दा क्रं .९८ नुसार अ आणि ब वर्गामध्ये वर्गीकरण केलेल्या नस्तीचे दर १० वर्षांनी पुनर्विलोकन करण्यात येवून वर्गीकरण बदलण्यात येते.

कलम ४(१)(ब)(vii)

सहसंचालक , उच्च शिक्षण , मुंबई विभाग, मुंबई विभागामधील परिणामकारक कामासाठी
जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

अनु.क्रं	सल्लामसलतीचा विषय	कायप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमा/नियमा/ परिपत्रकाब्दारे	पुनरावृत्तीकाल

कलम ४(१)(ब)(viii) नमूना (अ)

सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई विभाग, मुंबई विभागाच्या समितीची यादी प्रकाशीत करणे

अनु. नं.	मंडळाचे नांव	अध्यक्ष	अशासकीय सदस्यांची संख्या
नि रं क			

नि रं क

कलम ४(१)(ब)(viii) नमूना (ब)

सहसंचालक, उच्च शिक्षण, मंबई विभाग, मंबई विभागाच्या अधिसभांची यादी प्रकाशीत करणे

अनु.नं.	अधिसंभेदे नांव	संभेदे सदस्य	संभेदे उदिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	संभेदे कार्यवृत्तांत उपलब्ध
---------	----------------	--------------	---------------	------------------------	---	-----------------------------

निरंक

कलम ४(१)(ब)(viii) नमूना (क)

सहसंचालक , उच्च शिक्षण , मंबई विभाग, मंबई विभागाच्या परिषदांची यादी प्रकाशीत करणे

कलम ४(१)(ब)(vix) नमूना (ड)

सहसंचाल , उच्च शिक्षण , मंबई विभाग, मंबई । विभागाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशीत करणे

कलम ४(१)(ब)(x)

सहसंचालक , उच्च शिक्षण ,मुंबई विभागाच्या कार्यालयातील कार्यरत कर्मचा-यांची नाव व पदनाम

अनु. नं.	पदनाम	अधिकारी / कर्मचा-याचे नाव	वर्ग	रुजु दिनांक	दूरध्वनी क्रं फॅक्स/ई मेल
१	प्रभारी सहसंचालक	डॉ.सोनाली रोडे	अ	१५.७.२०२१	८२०८६६२८८३
२	प्रशासन अधिकारी	श्री.जी.पी.दाते,	अ	१५.२.२०१६	७९७२२७९८६९
३	प्रशासन अधिकारी	रिक्त	अ		
४	प्रशासन अधिकारी	रिक्त	अ	-	
५	कनिष्ठ प्रशासन अधिकारी	रिक्त	ब	-	
६	विशेष कार्य अधिकारी	रिक्त	ब	-	
७	अधिक्षक-मर्शिसे	रिक्त	ब	-	
८	सहायक लेखाधिकारी	श्री.दिपक शिंगाडे	ब	११.६.२०१९	९००४६००५४६
९	अधिक्षक-सारासे	श्री.अनिल रणधीर	क	१५.०४.२०१५	९३७०१४६१५२
१०	उच्च श्रेणी लघुलेखक	रिक्त	क	-	
११	अधीक्षक	श्री विलास सकपाळ	क		९८६९९९९९९०
१२	मुख्यलिपीक	श्री.श्रीधर महाजन	क	१२.९.२०१८	९८६९२२३३९४
१३	मुख्य लिपीक	श्री.संदेश सांवत	क	३.७.२०१४	९९२००२५३७२
१४	वरिष्ठ लिपीक	श्रीमती यमुना सानप	क	१.६.२०१६	८४२५८४२६२४
१५	वरिष्ठ लिपीक	श्री.संजय टेमकर	क	१.३.२०११	९८६७९४९९९२
१६	वरिष्ठ लिपीक	श्री.किरण गिंजे	क	१.११.२०१८	९९६७८३५१२२
१७	वरिष्ठ लिपीक	श्री.बा.वि.शेटकर	क	१२.९.२०१८	९८६९७९६२५४
१८	वरिष्ठ लिपीक	श्रीमती सारिका सावंत	क	१२.९.२०१८	९३२१८६४८६
१९	वरिष्ठ लिपीक	श्री.सुनिल मुळे	क	०१.०१.२०२१	९६८९६३५६५८
२०	वरिष्ठ लिपीक	श्री.विशाल भरसट	क	०१.०१.२०२१	९९२०९७३३२८
२१	वरिष्ठ लिपीक	श्री.भुषण केणी	क	१.३.२०११	९८९२९८६३३४
२२	कनिष्ठ लिपीक	श्री.संजय खरात	क	१.२.२०१७	९८९२५९९८२२
२३	कनिष्ठ लिपीक	श्री.अनिश पाटील	क	२.२.२०१७	७२७६२८००६९
२४	कनिष्ठ लिपीक	श्री.विनायक निर्मल	क	१.२.२०१७	९९३०७०२८२०
२५	कनिष्ठ लिपीक	श्री. अमोल इंगोळे	क	२.३.२०१७	९९८७९७९४२२
२६	कनिष्ठ लिपीक	रिक्त	क		
२७	कनिष्ठ लिपिक	रिक्त	क		
२८	विधी अधिकारी-कंत्राटी	श्रीमती गिताबाई साळुंखे	-		८६००२९४८३७
२९	वाहनचालक	श्री राहुल बेडे	ड	३१.०३.२००८	९०८२३६७९३९
३०	शिपाई	रिक्त	ड	-	
३१	शिपाई	श्री.कांती पाडाया	ड	०१.११.२०१०	९१५८९५९५७९

कलम ४(१)(ब)(xi)

सहसंचालक , उच्च शिक्षण , मुंबई विभागाच्या खर्च मान्यतेच्या तपशिलाची अदययावत माहिती संचालनालय स्तरावरून प्रसिद्ध करण्यात येते.

कलम ४(१)(ब)(xii) नमुना (अ)

सहसंचालक , उच्च शिक्षण , मुंबई विभागातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती विभागातील अनुदानात महाविद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांचे मासिक वेतन ऑन लाईन अदा केले जाते

कलम ४(१)(ब)(xiii) नमूना (ब)

सहसंचालक , उच्च शिक्षण , मुंबई विभागातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशीत

१. अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती धारकांची यादी
 २. सेवा -नि-उपदान मंजूरी प्रकरणे
 ३. सर्व शिष्यवृत्तीधारक

कलम ४(१)(ब)(xiv)

सहसंचालक , उच्च शिक्षण , मुंबई विभागाकडून मिळणा-या / सवलर्तींचा परवाना यांची चालू वर्षाची तपशीलवार माहिती.

कलम ४(१)(ब)(xv)

सहसंचालक , उच्च शिक्षण , मुंबई विभागातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली
माहिती प्रकाशित करणे .

अनु.नं.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पद्धती	जबाबदार व्यक्ती
१	शासन निर्णय आदेश , परिपत्रके इ.	कलम ४(१)(ब)(v) नमुना (अ) मधील (क) येथील अ.क्रं. ५ ते २२ मधील विषयासंदर्भात	सदर शासन निर्णय , परिपत्रके इ. शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच छापील स्वरूपातही उपलब्ध आहेत.	माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदीनुसार	कलम४(१)(ब) (xiv) येथे नमूद केलेले जन माहिती / सहायक जन माहिती अधिकारी

कलम ४(१)(ब)(xvi)

सहसंचालक , उच्च शिक्षण , मुंबई विभागातील उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे

अ.क्रं.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपद्धती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती/ कर्मचारी	तक्रार निवारण
१	कार्यालयीन भेट	कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी अभ्यागतांसाठी पूर्वीनिर्धारीत निश्चीत करण्यात आलेल्या वेळेनुसार दु. २.०० ते संध्या. ५.३० वाजेपर्यंत (सार्व.सुटी ,शनिवार, रविवारी वगळून)	माहिती अधिकारातील तरतूदीनुसार	मुंबई	कलम ४(१)(ब) (xvi) येथे नमुद केलेले जन माहिती अधिकारी / सहायक जन माहिती अधिकारी	कलम ४(१)(ब) (xvi) येथे नमुद केलेले राज्य शासकीय अपिलीय प्राधिकारी
२	वेबसाईट	संपूर्ण वेळ	--	--	--	--
३	अभिलेख तपासणी / नमुने मिळण्या बाबतची माहिती	अभ्यागतांसाठी पूर्वीनिर्धारीत निश्चीत करण्यात आलेल्या वेळेनुसार दु. २.०० ते संध्या. ५.३० वाजेपर्यंत (सार्व.सुटी ,शनिवार, रविवारी वगळून)	माहिती अधिकारातील तरतूदीनुसार	मुंबई	कलम ४(१)(ब) (xvi) येथे नमुद केलेले जन माहिती अधिकारी / सहायक जन माहिती अधिकारी	कलम ४(१)(ब) (xvi) येथे नमुद केलेले राज्य शासकीय अपिलीय प्राधिकारी

कलम ४(१)(ब)(xvii)

सहसंचालक , उच्च शिक्षण , मुंबई विभागातील जन माहिती अधिकारी /सहायक जन माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

खात्याच्या नागरिकांकडून अपेक्षा

- अ. कर्मचा-यांशी सौजन्याची वागणूक
कर्मचा-यांशी सौजन्याची वागणुक असावी. कर्मचा-यांकडील कामाचा व्याप लक्षात घेता आपल्या कामाबाबत नियमानुसार निपटारा अपेक्षित करणे.
- ब. अर्जात अचूक व संपूर्ण माहिती भरणे
आपणास आवश्यक असलेल्या माहिती बाबत अर्जात अचूक संदर्भ असावेत . शिवाय माहिती बाबत विपर्यस्त कल्पना करू नये. आपणास आवश्यक असलेली माहितीचा स्त्रोत माहिती असल्यास तेथूनच माहिती घ्यावी. विनाकारण संबंधितास तसदी देवू नये.
- क. सर्व आवश्यक कागदपत्र जोडणे.
अर्जातील माहिती बाबत संदर्भिय कागदपत्रे आवश्यक जोडावे. तसेच माहितीच्या वर्गवारी प्रमाणे विहित कालमर्यादेच्या आत सेवेची अपेक्षा ही भ्रष्टाचाराचे मूळ असल्याने अशा प्रकारे भ्रष्टाचारास चालना देवू नये. खात्याने दिलेल्या तारखेच्या आधीच सेवेची मागणी न करणे. शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीतच मागणी करणे आवश्यक आहे. आधी मागणी केल्यास त्यापूर्वी सादर केलेली माहिती देण्यास विलंब होवू शकतो.
- इ. कायद्याचे / नियमांचे पालन करणे.
शासनाच्या नियमानुसार व दिलेल्या सुचनांनुसार शिस्तप्रिय व सौजन्यपूर्व वागणूक असावी. विना कारण गणा मारत कार्यालयात बसू नये. त्यामुळे आपल्यासोबत संबंधितांचा व त्या कक्षातील सर्वांचा वेळ वाया जातो
